

AUGUST 18, 2023

Re-eTENDER NOTICE

Kerala State Poultry Development Corporation Ltd. (KEPCO) invites Re-eTenders under EPC contract basis for executing the following Projects/ Works at Kottukkal in Kollam, Kerala. (A) Setting up of Modern Semi-Automatic Chicken Processing Plant (1000 BPH Capacity). (Tender ID: 2023_KEPCO_584769_2). (B) Setting-up of Dry Rendering Plant (2500L Capacity). (Tender ID: 2023_KEPCO_584773_2). Last date for bid submission: 02.09.2023.

For more details, please logon to
www.kepcoco.in / www.kepconews.blogspot.com Sd/-
 MD, KSPDC

RANGSUTRA CRAFTS INDIA LIMITED
 CIN : U52511RJ2006PLC026497,
 Regd. Off : A-39, Karni Nagar, Lalgarh, Bikaner-334001, Rajasthan
 E-mail : info@rangsutra.com, Website : www.rangsutra.com, Contact No. : +91-8432019901
NOTICE OF 17TH ANNUAL GENERAL MEETING
REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

- Notice is hereby given that:
- The 17th Annual General Meeting ('AGM') of the Company will be held at Bikaner Zila Udyog Sangh, Near Rishi Sidhi Bhawan, Road No 5, Rani Bazar Industrial Area, Bikaner-334001, Rajasthan on Tuesday, 12th day of September, 2023 at 02:00 P.M. to transact the Ordinary and Special Business, as set out in the Notice of AGM;
 - Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the year ending 31st March 2023 have been sent to the members whose email IDs are registered with the Company. The same is also available on the Company's website www.rangsutra.com. Physical copies of the Notice of AGM and Annual Report 2022-23 have been sent to all the other members at their registered address through permitted mode. The dispatch of Notice of AGM has been completed on 17th August 2023.
 - Members holding shares, as on cut-off date of 05th day of September 2023, may cast their vote electronically on the Ordinary and Special Business as set out in the Notice of AGM through electronic voting system of National Securities Depository Limited (NSDL) from a place other than venue of AGM ('remote e-voting'). All the members are informed that:
 - The Ordinary and Special Business as set out in the Notice of AGM may be transacted through voting by electronic means;
 - The remote e-voting shall commence on 09th September 2023 at 09:00 A.M.;
 - The remote e-voting shall end on 11th September 2023 at 05:00 P.M.;
 - The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is 05th Sept 2023;
 - Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as on cut-off date i.e. 05th Sept 2023, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if a person is already registered with NSDL for e-voting then existing user ID and password can be used for casting vote;
 - Members may note that: a) the remote e-voting module shall be disabled after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; b) the facility for voting through ballot paper shall be made available at the AGM; c) the members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; and d) a person whose name is recorded in the register of members as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM through ballot paper.
- The notice of AGM is available on the Company's website www.rangsutra.com and also on the NSDL's website <https://www.evoting.nsdl.com>
- In case of queries, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members at the Downloads Section of <https://www.evoting.nsdl.com>; or call on toll free no.: 1800 22 2990 or contact Mr. Anubhav Saxena (Assistant Manager), National Securities Depository Limited, Trade World, 'A' Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Lower Parel, Mumbai-400013 at designated email IDs: evoting@nsdl.co.in or anubhavs@nsdl.co.in or at telephone nos. 022 24994360 or 1800-222-990 (toll free) who will address the grievances connected with the voting by electronic means. The members may also contact Mr. O.P. Sahu, Regional Head-West at his email id: opsahu@rangsutra.com and contact No. +91-8432019901.
 - The Register of Members and Share Transfer books of the Company will remain closed from 05th Sept 2023 to 12th Sept 2023 (both days inclusive).

Date : 18th August 2023
 Place : Bikaner

On behalf of Board of Directors
 For Rangsutra Crafts India Limited

Sd/-
 Sumita Ghose
 Managing Director
 DIN : 01016426

R/o : C-901, Sector-21, Surya Vihar, Industrial Complex,
 Dundaheera, Gurgaon-122016



The South Indian Bank Ltd.

CIN: L65191KL1929PLC001017
 Regd. Office: SIB House, TB Road, Mission Quarters,
 Thirissur-680001. Tel: 0487 2420020
 Email: head@sib.co.in, Website: www.southindianbank.com

NOTICE

Notice is hereby given that the following share certificate issued by the Bank is reported to have been lost or misplaced and request has been received by the Bank for issue of duplicate share certificate thereof. The request will be considered on merits and duplicate certificate issued accordingly unless objections thereto, if any are received within 15 days of the publication hereof.

DETAILS OF DUPLICATE SHARE CERTIFICATE / LETTER OF CONFIRMATION TO BE ISSUED

Sl. No.	Folio No.	Name of Shareholder	Certificate No.	Distinctive Nos.	No. of shares
1.	146788	Kochukalikkal Samuel Mathunni	39745	104355601 - 104698100	3,42,500

Place: Thirissur
 Date : 17-08-2023

For The South Indian Bank Ltd.
 Sd/-
 (JIMMY MATHEW)
 COMPANY SECRETARY

BLUE HORIZON INVESTMENTS LIMITED

CORPORATE IDENTITY NO. L99999MH1974PLC127031

Regd. Office : Ballarpur Paper Mills, P.O. Ballarpur - 442901, Dist. Chandrapur, Maharashtra

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2023

Rs. In Lakhs

Sl. No.	Particulars	Quarter ended 30.06.2023 (Unaudited)	Quarter ended 30.06.2022 (Unaudited)	Year Ended 31.03.2023 (Audited)
		Unaudited	Unaudited	Unaudited
PART-1				
1	Total Income from Operations	1.91	1.91	7.65
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	0.50	0.30	3.38
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	0.50	0.30	3.38
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	0.50	0.30	3.38
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	0.50	0.30	(14.52)
6	Equity Share Capital	5.01	5.01	5.01
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of previous year			281.63
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -			
	Basic:	1.00	0.60	(28.98)
	Diluted:	1.00	0.60	(28.98)

Notes:

- The above Financial Results for the quarter ended June 30, 2023 have been prepared as per Ind AS rules and reviewed and recommended by the Audit committee and have been approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on August 17, 2023 and the Statutory Auditors of the Company have provided Audit Report for the detailed Audited Financial Results.
- The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the stock Exchange(s) and the listed entity. (www.bhil.co.in).

Place : Gurugram
 Dated : 17.08.2023

For Blue Horizon Investments Ltd.
 Sd/-
 CFO

PRE OFFER ADVERTISEMENT IN ACCORDANCE WITH REGULATION 18(7) OF SEBI (SUBSTANTIAL ACQUISITION OF SHARES AND TAKEOVER) REGULATIONS, 2011, AS AMENDED AND CORRIGENDUM TO THE DETAILED PUBLIC ANNOUNCEMENT WITH RESPECT TO THE OPEN OFFER TO THE SHAREHOLDERS OF

Beryl Securities Limited

CIN: L67120MP1994PLC008882

REGISTERED OFFICE: 133, Kanchan Bagh Colony Indore - 452001, Madhya Pradesh, India
 Tel No. 0731- 2517677/3961510, Website: www.berylsecurities.com, E Mail: berylsecurities@gmail.com

Open offer for acquisition of up to 12,60,922 (Twelve Lakhs Sixty Thousand Nine Hundred & Twenty Two) fully paid-up equity shares of face value of ₹ 10 each ("Equity Shares"), representing 26.00% of the voting share capital of Beryl Securities Limited ("Target Company") from the public shareholders of the Target Company by Mr. Vineet Bajpai, (Acquirer No. 1) and Mr. Agam Gupta (Acquirer No. 2) and Mr. Sanyam Jain (Acquirer No. 3) and Mrs. Rani Sulcochana Bajpai (PAC) at an offer price of ₹ 13.50/- (Rupees Thirteen Point Fifty Paise Only), with an intension to acquire control over the Target Company, pursuant to and in compliance with Regulations 3(2) and applicable provisions of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, and subsequent amendments thereof (the "SEBI (SAST) Regulations") (the "Open Offer" or "Offer").

This advertisement ("Offer Opening Public Announcement") in accordance with Regulation 18(7) of the SEBI (SAST) Regulations and Corrigendum to Detailed Public Statement is being issued by Interactive Financial Services Limited (The "Manager to the Offer") on behalf of Mr. Vineet Bajpai, (Acquirer No. 1) and Mr. Agam Gupta (Acquirer No. 2) and Mr. Sanyam Jain (Acquirer No. 3) and Mrs. Rani Sulcochana Bajpai (PAC) in respect of the open offer to the equity

This advertisement ("Offer Opening Public Announcement") in accordance with Regulation 18(7) of the SEBI (SAST) Regulations and Corrigendum to Detailed Public Statement is being issued by Interactive Financial Services Limited (The "Manager to the Offer") on behalf of Mr. Vineet Bajpai, (Acquirer No. 1) and Mr. Agam Gupta (Acquirer No. 2) and Mr. Sanyam Jain (Acquirer No. 3) and Mrs. Rani Sulcochana Bajpai (PAC) in respect of the open offer to the equity